

मिरा भाईंदर महानगरपालिका

जनसंपर्क विभाग

प्रेसनोट

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा स्तुत्य उपक्रम, सफाई कर्मचाऱ्यांबरोबर केला दिवाळी फराळ

आयुक्तांच्या प्रेमाने कर्मचारी झाले भावनिक

गेले २०/२५ वर्ष आम्ही रस्त्यावर झाडू मरतोय, पालिका आयुक्त कोण? हे आम्हाला माहिती नसायचं.. पण आज आमच्या डोळ्यात अश्रू आले कारण आज पालिकेच्या आयुक्तांनी सन्मानानं आम्हाला बाजूला बसवून आमच्या समवेत दिवाळीचा फराळ केला हा आमच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय दिवस ठरला आहे असे भावोद्गार मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी काढले. निमित्त होत आयुक्त दिलीप ढोले यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे.

सकाळीच पालिकेचे सफाई कर्मचारी, परिवहन चालक/वाहक, आशा वर्कर, सुरक्षा रक्षक, पालिकेचे डॉक्टर्स/नर्स, शिक्षक यांना आयुक्त यांनी पालिकेत बोलवलं आहे असे निरोप गेले. साक्षात आयुक्तांनी बोलवल्यामुळे हे सर्व कर्मचारी संभ्रमित झाले होते. आयुक्तांनी का बोलावले? या विचारात ते बसले होते. आयुक्तांच्या दालनात बसल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांपुढे दिवाळी फराळाची ताट ठेवण्यात आली आणि काही क्षणातच आयुक्त दिलीप ढोले हे कर्मचारी समोर स्वतः चे दिवाळी फराळाचे ताट घेऊन बसले. त्यांच्या सोबत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, संभाजी पानपट्टे हे दोघेही उपस्थित होते. आयुक्त दिलीप ढोले यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नंतर फराळाला सुरुवात करायला सांगितली. आयुक्तांच्या या अनपेक्षित निमंत्रण आणि आग्रहामुळे सर्व कर्मचारी भावनिक झाले. आपल्या कामाच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच साक्षात आयुक्तांनी आपल्या समवेत दिवाळी फराळ केला हे पाहून सर्व कर्मचारी वर्ग भारावून गेला होता. एवढेच नव्हे तर आयुक्त दिलीप ढोले यांनी स्वतः एका सफाई कर्मचाऱ्याला दिवाळी फराळ स्वतःच्या हाताने भरवला.

गेले वर्षभर पालिकेचे सफाई कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, परिवहन कर्मचारी, आशा वर्कर, सफाई मित्र यांनी जीवाची पर्वा न करता कोवीड काळात उल्लेखनीय काम केले. आपण पालिकेच्या रक्तवाहिन्या आहात याची जाणीव आम्हाला आहे. तुमच्या या कार्याची दखल घेण्यासाठी आणि तुमचा उत्साह वाढवण्यासाठी मी एक कर्तव्य भावनेतून आज हा दिवाळीचा फराळ तुमच्या समवेत केल्याची भावना आयुक्त दिलीप ढोले यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आपले शहर कोरोनामुक्त, प्लास्टिकमुक्त, आणि प्रदूषणमुक्त राहो अशी भावना व्यक्त करतानाच तुमच्या मागे प्रशासन खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन आयुक्त दिलीप ढोले यांनी यावेळी केले.